

प्रकरण अकरा नगरपालिका कराधान

१२७. या अधिनियमान्वये बसवावयाचे कर.-

(१) या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, महानगरपालिका पुढील कर बसवील, -

(अ) मालमत्ता कर;

(२) पोट-कलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या करांच्या शिवाय आणखी, महानगरपालिकेस या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी व त्याच्या तरतुदीच्या अधीन राहून पुढीलपैकी कोणतेही कर बसवता येतील-

(अ) जकात;

१[(अअ) शहरामध्ये उपभोग, उपयोग किंवा विक्री यासाठी त्या शहराच्या हद्दीमध्ये होणाऱ्या मालाच्या प्रवेशावर, राज्य शासनाच्या पूर्वमंजूरीने जकातीऐवजी बसवावयाचा उपकर;]

२[परंतु, राज्य शासनास, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे महानगरपालिकेला, उपभोग, उपयोग किंवा विक्री यासाठी शहरामध्ये होणाऱ्या मालाच्या प्रवेशावर जकातीऐवजी उपकर बसविण्याकरिता, निदेश देता येतील]

३[(अअअ) उपभोग, उपयोग किंवा विक्री यासाठी शहराच्या हद्दीमध्ये होणाऱ्या मालाच्या प्रवेशावर, राज्य शासनाच्या अधिसूचनेद्वारे, राज्य शासनाने असा निदेश दिल्यास, जकात किंवा उपकर यांचेऐवजी बसववयाचा स्थानिक संस्था कर;]

४[(ब) वगळले]

(क) कुत्रांवर कर;

(ड) नाट्यगृहांवरील कर;

(इ) शहरात प्रवेश करणारी जनावरे व वाहने, ५[* * *] यांवरील पथकर;

६[(फ) ७[संविधानान्वये] ८[राज्य] विधानमंडळास ९[राज्यात] बसवावयाचा अधिकार असलेला १०[व्यापार, आजीविका व नोकऱ्या यांवरील करांव्यतिरिक्त] कोणताही अन्य कर;

११[(२-अ) पोट-कलम (१) किंवा पोट-कलम (२) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, मुंबई मोटार वाहनांवर अधिनियम, १९५८, कलम २० मध्ये तरतूद केली असेल त्याव्यतिरिक्त मोटार वाहनांवर कोणताही कर पथकर बसवला जाणार नाही.]

(३) नगरपालिका करांची आकारणी व वसुली या अधिनियमाच्या तरतुदी व नियम यांनुसार करण्यात येईल

१२[(४) १३[राज्य] विधानमंडळास १४[संविधानान्वये] १५[राज्यात] जो कर बसविण्याचा अधिकार नसेल तो कोणताही कर बसवण्यास या कलमातील कोणतीही गोष्ट प्राधिकृत करणार नाही.

सुधारणा

१. खंड (अअ) हा सन १९९६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३, क. ४ अन्वये दाखल करण्यात आला.
२. हे परंतुक सन २००९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४, क. ३ अन्वये दाखल करण्यात आला.
३. खंड (अअअ) हा सन २००९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २७, क. ५ अन्वये समाविष्ट करण्यात आला.
४. खंड (ब) हा सन १९७५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६, क. २८, अनुसूची दोन अन्वये वगळण्यात आला.

५. हे शब्द, सन १९५८ चा मुंबई अधिनियम क्रमांक ६५, क. २५, तिसरी अनुसूची अन्वये वागळण्यात आले,
६. मूळ शब्दाऐवजी हा शब्द, विधी अनुकूलन आदेश, १९५० अन्वये दाखल करण्यात आला,
७. हा मजकूर सन १९७५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६, क. २८, अनुसूची दोन अन्वये दाखल करण्यात आला,
८. हे पो. क. सन १९५८ चा मुंबई अधिनियम क्रमांक ६५, क. २५, अनुसूची तीन अन्वये दाखल करण्यात आले,
९. कलम १२७ पोट-कलम (२), खंड (फ) आणि पोट-कलम (४) यात मुंबई विधी अनुकूलन (राज्य व समवर्ती विषय) आदेश, १९५६ अन्वये काहीही फेरबदल होत नाही.

टीका

पॉलीविनील क्लोराईड, रेझीन ह्या वस्तू (आयटम) अनुसूची ४० ब खाली येतात आणि या वस्तू (आयटम) ५३(क) खाली येणार नाही म्हणून त्यावर जकात देणे आवश्यक आहे. (अस्माको प्लॅस्टीक इंडस्ट्रीज वि. ठाणे महानगरपालिका, १९९२ (२) महाराष्ट्र लॉ जरनल - १२१२).

जकात परतीच्या रकमेवर कर आकारण्याचा महानगरपालिकेस अधिकार नाही (पुणे महानगरपालिका वि. दत्तात्रय एन. देवधर, १९६५ ऑल इंडिया रिपोर्टर (सुप्रीम कोर्ट) - ५५५ : १३६५ महाराष्ट्र लॉ जरनल - १६५).